



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १६]

बुधवार, मार्च २८, २०१८ / चैत्र ७, शके १९४०

[पृष्ठे २०

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट ७-ब

क्रमांक पालिका-३/निवडणूक/३२०/२०१८.—राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी/१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०) (यापुढे “सदर अधिनियम” म्हणून संबोधित केले) चे कलम १० (१) अन्वये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे मुक्ताईनगर नगरपंचायत जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील.

सदर प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) चे कलम १०, पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे या कार्यालयाचे दिनांक १ मार्च २०१८ रोजीच्या पत्रान्वये उक्त नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून प्राप्त झालेल्या हरकतींवर विचार करून विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या निर्णयानुसार मी, किशोरराजे निंबाळकर, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये विभागीय आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक नपा-२/१/अंतिम प्रभाग रचना/२०१८/जा. क्र. १६५/१८, दिनांक २२ मार्च २०१८ अन्वये मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या बाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांचेसाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या	..	१७
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या—		
(अ) अनुसूचित जाती	..	०२
(ब) अनुसूचित जमाती	..	०१
(क) नागरिकांचा मागासप्रवर्ग	..	०५

- (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गांच्या स्त्रियांसाठी .. ०९
राखून ठेवावयाच्या जागा धरून).
- (४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, .. ०४
अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गांच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची
संख्या खालीलप्रमाणे राहिल -
- (अ) अनुसूचित जाती .. ०१
- (ब) अनुसूचित जमाती .. ००
- (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग .. ०३
- (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या .. ०५
(अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा)

त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी/१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० यापुढे 'सदर अधिनियम' म्हणून संबोधित केलेला) चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, किशोरराजे निंबाळकर, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गांतील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

मुक्ताईनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१८
परिशिष्ट ३

प्रभाग निहाय लोकसंख्या, प्रभागाची व्याप्ती व आरक्षण

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नांव असल्यास	प्रभागाची एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या	जागा क्रमांक	प्रभागाची व्याप्ती (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/ अनु. जमाती/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रीयांसाठी (अनु. जाती/ अनु. जमाती/ नागरीकांचा मागासवर्ग स्त्रीया साठी धरून)
१	२	३	४	५	६
१		एकूण १३८२ अनुसूचित जाती ८० अनुसूचित जमाती ३०७	१	उत्तर बाजू:- जुन्या मुक्ताईनगर मंदिराकडे जाणाऱ्या तुटलेल्या पुला पासून बॅक वॉटरच्या कडे कडेने पुर्वेकडे वळून वडाच्या झाडापर्यंत. पुर्व बाजू:- वडाच्या झाडापासून पाण्याची जुनी टाकी घेवून, जुने मेहतर कॉर्टर घेवून प्रभाकर पाटील यांचा गोठा घेवून सुपडु नारायण पाटील तेथुन लेवा मढी हनुमान मंदिर घेवून आशालता पापडीकर यांचे घर घेवून बाळासाहेब फडवणीस यांचे जुने घर घेवून रस्ता ओलांडुन जुने पोष्ट ऑफिस घेवून संपूर्ण वाणी वाडा घेवून नईमखान यांचे घर घेवून जुना व्हिडीओ सेंटर घेवून वसंत सदावर्ते	नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती

			<p>यांचे घर घेवून शेखर शेठ यांचे घर घेवून किरणा दुकान घेवून संपुर्ण शिंगोटे वाडा घेवून, संपुर्ण कर्नाटकीवाडा घेवून सिनेमा टॉकिज घेवून विकास सोसायटी घेवून रस्ता ओलांडुन राज डेअरी घेवून कब्रस्थान मशिद घेवून बाजार रस्त्या पर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- बाजार रस्त्यापासून पश्चिमेकडे दिवानशहा दर्गा घेवून बाजारातील हनुमान मंदिर घेवून दिलीप वंजारी यांचे किराणा दुकाना पर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- दिलीप वंजारी यांचे किराणा दुकाना पासून आत्माराम धनगर यांचे घर घेवून सोपान माळी यांचे शेताच्या कडेने मोबाईल टावर जवळून जुन्या मुक्ताई रोडने सरळ तुटलेल्या पुला पर्यंत.</p>	
२	एकुण १५३६ अनुसूचित जाती ०६ अनुसूचित जमाती १२	२	<p>उत्तर बाजु:- वडाचे झाडापासून सरळ पुर्वेकडे नदीच्या किनाऱ्याने मज्जीदपर्यंत तेथून जुन्या बौध्द वाडयापर्यंत तेथून नदीपात्राने पुर्वेकडे रमेश खेवलकर यांचे शेतापर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- खेवलकर यांचे शेतापासून पश्चिमेकडे भवानी मंदिराच्या मागून जुना मराठा वाडापर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- शहागढीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडे सरयाच्या आडापासून जगन कोळी यांचे किराणा दुकान बशर मोहमंद शफी यांचे घर घेवून काजीपुरा आडवाडा तेथून सरळ खाली एस.एम.जावेद यांचे घर घेवून संपुर्ण शिंपी वाडा चालीस मोहल्ला मशिद घेवून नजमल टेलर्स घेवून रशिद रसुल यांचे घरापासून रस्ता ओलांडुन सुपडु हमाल यांचे घरापर्यंत तेथून बेबी कडु कासार यांचे घर घेवून विकास जगन्नाथ वंजारी यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- विकास वंजारी यांचे घरापासून वॉटर प्लॉन्ट पासून रस्ता ओलांडुन हनुमान मंदिराच्या मागून जुन्या पोष्ट ऑफिस समोरून सरळ मढी कडील रस्त्याची उजवी बाजु घेवून मढी वरील हनुमान मंदिर मागील बाजुने गोविंदा पाटील सर यांचे घर घेवून प्रभाकर पाटील यांचे गोठ्याच्या उत्तर बाजुने सरळ उत्तर बाजुने वडाचे झाडा</p>	सर्वसाधारण महिला

				पर्यंत.	
३		एकूण १५१३ अनुसूचित जाती १५९ अनुसूचित जमाती ००	३	<p>उत्तर बाजु:- गांधी चौकातील जयवंताबाई महाजन यांचे घरापासून पंढरी वंजारी यांचे घरापर्यंत तेथून सरळ रस्त्याने बशीर अब्बास यांचे घर घेवून वंजारी वाड्याचे रस्त्याने वरच्या दिशेने इब्राहीम शेख कॅन्टीनवाला यांचे घर घेवून बसंतीबाई दैवे यांचे घर घेवून सै.सिराजहान सै.मिरहुसेन यांचे घर घेवून सरळ आसीक मेंबर यांचे घर घेवून सरळ सै.निजाम यांचे घर घेवून उत्तरेकडे दलमिरखा यांचे घर घेवून बशीर बागवान यांचे घरापर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- बशीर बागवान घराजवळील रस्ता ओलांडून नामदेव घुळे यांचे घरापासून खाली दक्षिणेकडे रफिक वायरस यांचे घरापर्यंत तेथून शब्बीर ड्रायव्हर घरापर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- शब्बीर ड्रायव्हर यांचे घरापासून युसुफ इब्राहीम यांचे घर घेवून उत्तरेकडे टेकडीच्या पावथ्याने राजु धामधरे यांचे घरापर्यंत तेथून खाली पश्चिम दिशेने सलीम खान यांचे घर घेवून पुढे पुर्वेकडे मंगेश मराठे यांचे घर घेवून शंकर न्हावी घर घेवून जोगी वाडा रस्त्यापर्यंत तेथून सुभाष भोंबे यांचे घर घेवून मुलींची उर्दू शाळा घेवून सयाबाई माळी यांचे घर घेवून कुंदन बोदडे यांचे घरा पर्यंत</p> <p>पश्चिम बाजु:- कुंदन बोदडे यांचे घरापासून मधु चव्हाण यांचे घर घेवून प्रकाश किराणा घेवून राजु माळी यांचे घर घेवून रस्ता ओलांडून राजु मिस्तरी यांचे घर घेवून जुने भाजी मार्केट घेवून जमील बागवान यांची पान टपरी घेवून सरळ वसंत ढमढरे यांचे घर घेवून गांधी चौकातील जयवंताबाई यांचे घरा पर्यंत.</p>	सर्वसाधारण महिला
४		एकूण १५५७ अनुसूचित जाती ३६ अनुसूचित जमाती ४१		<p>उत्तर बाजु:- जगन कोळी यांच्या दुकाना समोरून सराया आडाच्या उजव्या बाजुने मराठे वाडा घेवून भवानी मंदिर घेवून बॅक वॉटरच्या कडे कडेने उजव्या बाजुने खेवलकर यांच्या शेता पर्यंत</p> <p>पुर्व बाजु:- खेवलकर यांचे शेतापासून गट नं०१४ घेवून इंदगाह मागील बाजुने फिल्टर प्लॅन्ट पर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- फिल्टर प्लॅन्टपासून MSEB कॅम्पाऊंडसह सब स्टेशन धरून तेथून उत्तरेकडे संजु कोळी यांचे घरापासून अमिनखान यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- अमिनखान यांचे घरापासून वरील बाजुस मोयोददीन</p>	सर्वसाधारण महिला

				घरापासुन वरील बाजुस मोयोददीन खाटीक यांचे घर धरून इसहाकखान यांचे घर धरून असलमखान इसरारखान यांचे घर धरून मुख्तार चक्कीवाले यांचे घर धरून कमर दाऊद यांचे घर धरून बलदारखा यांचे किराणा दुकान घेवून दुस्तगीरखान बशरखान यांचे घर घेवून अकबर बागवान यांचे घर घेवून जगन कोळी यांचे घरापर्यंत.	
५		एकुण १३०२ अनुसूचित जाती १०५ अनुसूचित जमाती ३१		<p>उत्तर बाजु:- गणेश कुंभार यांचे घरापासुन वर दिनकर कोळी यांचे घ घेवून रेणुका देवीच्या पायथ्याने वर हयात गनी यांच्या घराच्या कडेने सईद पटेलचे घरापर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- सईद पटेल यांचे घरापासुन मशिदच्या मागील बाजुने गफफार अमीर यांचे घर घेवून शहाबाज हसनखा यांचे घर घेवून अमिनखान यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- अमिनखान यांचे घरापासुन तेथुन संजय कोळी यांचे घरामागील बाजुने रोड आलांडून अंगणवाडी व DYSP ऑफिस पर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- DYSP ऑफिस पासून हरी विजय सॉमिल पासून संताषभाऊ बोदडे यांचे घरापासून गणेश कुंभार यांचे घरापर्यंत.</p>	सर्वसाधारण महिला
६		एकुण १३५७ अनुसूचित जाती ३१३ अनुसूचित जमाती १६०		<p>उत्तर बाजु:- आस्था नगर बखळ प्लॉट चा भाग तेथून सरळ जुन्या जिनिंग समोरील मठ तेथून आर पुर्वबाजुन कच्च्या रस्त्याने बाबुराव कोळी यांचे घर घेवून सोपान माळी यांचे शताच्या कोपन्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे डवले यांचे घर घेवून उत्तर पुर्व बाजुने मराठी शाळा वॉल कम्पाऊंड पर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- मराठी शाळा चे कम्पाऊंड पुर्व बाजु धरून राजु सायकल मार्ट धरून जे.ई.स्कुल कम्पाऊंडचे मागील बाजुने विजय वाघ यांचे घर धरून दक्षिणेकडे धनराज मोरे यांचे घर,पगारे आप्पा यांचे घरावरून रस्ता ओलांडून मस्के वायरमन यांचे घर धरून कोद्युरे ग्रामसेविका यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- कोद्युरे ग्रामसेविका यांचे घरापासून संजय वाघ यांचे घर धरून तायडे वकील यांचे घर ,भाकरे यांचे घर घेवून मधुकर कोठोके यांचे घरापासून</p>	अनुसूचित जाती व्यक्ती

			<p>पश्चिमेकडे गोदावरी मंगलकार्यालय घेवून हॉटेल महेद्रा भुसावळ रोड पर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- हॉटेल महेद्रा पासून पुर्वेकडे नाल्याच्या बाजु-बाजुने अशोक सपकाळे हवालदार यांचे घर घेवून पुर्वेकडे आस्था नगरी गेट, जवळून पश्चिम उत्तर नाल्याच्या बाजुने आस्था नगर बखळ प्लॉटपर्यंत.</p>	
७	<p>एकुण १२९२ अनुसूचित जाती २४३ अनुसूचित जमाती ३६६</p>	<p>उत्तर बाजु:- बंडु भोई यांचे घरा पासून पुर्वेस धोबी यांचे घर घेवून श्रीधर सोनवणे यांचे घर घेवून रस्ता ओलांडुन मुकेश वानखेडे यांचे घर घेवून व तेथुन मुकेश वानखेडे घरा समोरील रस्ता ओलांडुन पगारे आप्पा यांचे घर घेवून बनसोडे यांचे घर घेवून एस.टी.डेपोच्या वॉल कॅम्पाऊड धरून रोहील गणेश यांचे घरा पर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- रोहील गणेश यांचे घरा पासून धनराज सापधरे यांचे पान टपरी पर्यंत</p> <p>दक्षिण बाजु:- धनराज सापधरे यांच्या पान टपरी पासून एस.टी.डेपो घेवून आयसीआय बँक घेवून रस्ता ओलांडुन धान्य गोडावुन घेवून रमेश कपले यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- रमेश कपले यांच्या घरा पासून रमेश मराठे यांचे घर घेवून नाना डोंगरे यांचे घर घेवून बंडु भोई यांचे घरा पर्यंत.</p>	अनुसूचित जमाती व्यक्ती	
८	<p>एकुण १४९६ अनुसूचित जाती ५८० अनुसूचित जमाती ३०</p>	<p>उत्तर बाजु:- जे.ई.स्कुल मागील बाजु चे वॉल कॅम्पाऊडच्या बाजुने राजु सायकल मार्त समोरून गेट पर्यंत तेथुन ग.सु.वराडे आयटीआय तेथुन पुर्वेकडे अंगणवाडी पर्यंत धरून इस्माईल बाटली यांचे घर धरून रस्ता ओलांडुन घमा पटेल यांचे घरापर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- घमा नशीर पटेल यांचे घरापासून दक्षिणेकडे निसार पटवे यांचे घर धरून हारून मेंबर यांचे घर धरून ताहेर मिस्त्री यांचे घरा पर्यंत ताहेर बापु यांचे घरापासून बशीर रमजान घर घेवून रस्ता ओलांडुन गनी कंडाक्टर यांचे घर घेवून इजाज जनाब यांचे घरापर्यंत तेथुन इजाज जनाब यांचे घरा समोरील रस्ता ओलांडुन बापु ससाणे यांचे घरापासून बाजुने पुढे जयपाल बोदडे यांचे</p>	अनुसूचित जाती महीला	

			<p>घरापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयापर्यंत तेथुन दक्षिण बाजुने पश्चिमेकडे गणपत बोंबडे गुरुजी यांचे घर तेथुन मधुकर भालेराव यांचे घर घेवून बरडच्या पायथ्याचे हसरत मोरे यांचे घरापर्यंत</p> <p>पश्चिम बाजु:- हसरत मोरे यांचे घरापासुन कसुमबाई मेढे यांचे घर धरून पंचशिल टेलर यांचे घर घेवून पदमाबाई गाढे यांचे घर घेवून विजय वाघ यांचे घर घेवून जे.ई.स्कूल कम्पाऊड पर्यंत</p>	
९	एकुण १५६० अनुसूचित जाती २३६ अनुसूचित जमाती ०६		<p>उत्तर बाजु:- मोहमंद नुर बागवान यांचे घरापासुन इसा खाटीक यांचे घरासमोरील रस्ता ओलाडुन उखडु महेबुब यांचे घर घेवून पुर्ण बाजुस मुशीर यांचे घरा घेवून सलीम आलम यांचे घर घेवून तेथुन दक्षिणेकडे डॉ मतीन यांचे घरापासुन पुर्वेकडे बळीराम इंगळे यांचे घर घेवून आनंदा गोसावी यांचे घर घेवून रमेश रूपचंद यांचे घरापासुन रस्ता ओलाडुन निराबाई न्हावी यांचे घर घेवून साबळे यांचे घर घेवून संबोधी नगरच्या बोर्डापर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- संबोधी नगरच्या बोर्डापासुन सिताराम साबळे यांचे घर धरून जुनी चावडी घेवून तेथुन हॉटेल श्री धरून प्रवर्तन चौकापर्यंत</p> <p>दक्षिण बाजु:- प्रवर्तन चौक धरून उत्तरेकडे खैरनार कॉम्पलेक्स पासुन कवडामल नैनानी यांचे घर धरून देशी दारूच्या दुकानापर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- देशी दारूचे दुकानापासुन उत्तरेकडे चित्रे याचे घर घेवून अरमान हसन यांचे घर घेवून मोमंद नुर बागवान यांचे घरा पर्यंत</p>	नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
१०	एकुण १३६७ अनुसूचित जाती १३ अनुसूचित जमाती ००		<p>उत्तर बाजु:- घमा पटेल यांचे घरा समोरून MSEB चे कम्पाऊडच्या बाजुने अब्दुल ईलाही यांचे घरापर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- अब्दुल ईलाही यांचे घरापासुन हसन पिंजारी यांचे घर धरून समद मच्छीवाले यांचे घरा समोरील रस्ता ओलाडुन उर्दू शाळेच्या वॉल कम्पाऊडच्या उत्तर पुर्व बाजु बाजुने जामा मज्जीदकडे तेथुन पश्चिमेकडे इले.डीपी कडील रोड</p>	सर्वसाधारण

			<p>ओलांडुन अहमद छोदू पटेल यांचे घर घेवून उत्तर पुर्व दिशेने सबदर कंन्डाक्टर यांचे घर घेवून कलीम गंभिर यांचे घर घेवून मासुम शहा यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- मासुमशहा यांचे घरापासुन हायवे ओलांडुन बन्हाणपुर हायवेच्या डाव्या बाजुने संबंधीनगरच्या बोर्डापर्यंत संबोधीनगर बोर्डापासुन पश्चिमेकडे सावळे यांचे घरापासुन रस्ता ओलांडुन आझाद यांचा बखळ प्लॉट धरून पश्चिमेकडे जातांना बाळु जयकार यांचे घरापर्यंत तेथुन सलीम आलम यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- सलीम आलम यांचे घरधरून रस्ता ओलांडुन मन्यार मज्जीत घेवून वाचनालय घेवून रस्ता ओलांडुन चंदानी कनिष यांचे घर घेवून हाफीजखा बिस्मील्ला यांचे घर धरून घमा पटेल यांचे घरापर्यंत.</p>	
११	एकुण १४४५ अनुसूचित जाती ११८ अनुसूचित जमाती ११		<p>उत्तर बाजु:- MSEB सब स्टेशनच्या डाव्या बाजुने फिल्टर प्लॅन्ट समोरून उत्तर पुर्वेकडे मायकल यांचे म्हशीच्या गोठा धरून सरळ रेषेत बॅक वॉटर पर्यंत तेथुन पुर्वेकडे बन्हाणपुर हायवे शेजारील स्माशान भुमी पर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- हिन्दु स्माशान भुमी पासुन विट भटटा घेवून अक्सा हॉटेल च्या बाजुने रहमानउल्ला यांचे घर धरून दक्षिणेकडे सरळ कोपन्यावरील गौतम बोदडं यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- गौतम बोदडे यांचे घरापासुन सलीम ट्रान्सपोर्टवाला यांचे घर धरून वरच्या दिशेने सरळ बिस्मील्ला ड्रायव्हर यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- बिस्मील्ला ड्रायव्हर यांचे घरापासुन शरीफ मॅकेनिकल यांचे घर घेवून आफरोज पिंजारी यांचे घर घेवून मुसा ठेकेदार यांचे घर धरून रोड ओलांडुन मजित दाऊद व्यापारी यांचे घर घेवून अजिज पटवे यांचे घर घेवून MSEB चे कम्पाऊड पर्यंत.</p>	सर्वसाधारण
१२	एकुण १२९६ अनुसूचित जाती ९९ अनुसूचित		<p>उत्तर बाजु:- शांताई व्हिडीओ पासुन बाळु श्रीखंडे यांचे घर घेवून बन्हाणपुर रोडने एस.एम.कॉलेज घेवून प्रभाकर हिवरकर यांचे घर घेवून मुस्लीम कब्रस्थान धरून बन्हाणपुर रोडवरील</p>	नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती

		जमाती १०८		<p>हिन्दु स्मशान भुमी च्या समोरील बाजुपर्यंत पर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- हिन्दु स्मशान भुमी च्या समोरील बाजुने गट नं.२४०,३७१,३८३, पर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- गट नं.३८३ पासून सुधीर झांबरे यांचे शेत घेवून पुढे गणेश हळदे यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन सरळ रस्त्याने सचिन पाटील यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन वाडे सर यांचे घर घेवून सरळ कपले यांचे घरापर्यंत तेथुन संजय बोद्धु पाटील यांचे घर घेवून अलंकार एम्पोरिअम बोदवड रोड पर्यंत</p> <p>पश्चिम बाजु:- अलंकार एम्पोरिअम (बोदवड रोड) पासून अंबिका ज्वलर्स घेवून गावंडे कॉम्प्लेक्स घेवून काकडे यांचे दुकान घेवून रस्ता ओलाडुन शांताई व्हिडीओ पर्यंत.</p>	
१३		एकुण १४३१ अनुसूचित जाती ८४ अनुसूचित जमाती ६२ -		<p>उत्तर बाजु:- अलंकार एम्पोरीयम पासून रामभाऊ कुभार यांचे घरा पासून पुर्वस संजय सापधरे यांचे घर घेवून हनुमान मंदिर घेवून पी.डी.देशमुख यांचे घर घेवून दिलीप दुबे यांचे घर धरून दुपटे पेंटर यांचे घर घेवून गट नं. ३८३ पर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- गट नं.५१२,५१३ पासून पुर्व बाजुने रक्षा पेट्रोल पंप समोरून पुर्वकडे गट नं. ५४२,५४३ पर्यंत</p> <p>दक्षिण बाजु:- गट नं.५४२,५४३ चा भाग धरून बोदवड रोडने उत्तरेकडे मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- नविन मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या रोडपासून बोदवड रोडच्या उजव्या बाजुने सरळ अलंकार एम्पोरियम घरापर्यंत.</p>	नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
१४		एकुण १३९० अनुसूचित जाती ७६ अनुसूचित जमाती ३९ -		<p>उत्तर बाजु:- हॉटेल गितांजली (नविन) भुसावळ रोड ने गजानन महाराज मंदिर घेवून डॉ.वायकोळे यांचा दवाखाना घेवून बाळु राणे यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन डॉ. मराठे यांचा दवाखाना घेवून छत्रपती शिवाजी उद्यान पर्यंत परीवर्तनचौका पर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- परीवर्तन चौका पासून आयडीबीआय बँक घेवून बोदवड रोडने खेवलकर यांच्या बखळ प्लॉट पर्यंत खेवलकर यांच्या बखळ प्लॉट पासून पश्चिमेकडे प्राध्यापक मोरे यांचे घर</p>	सर्वसाधारण महिला

			<p>घेवून प्रतिभा नगरच्या रस्त्याने तेली समाज मंगल कार्यालयाच्या बाजुने रस्ता ओलांडुन अरुण तळेले यांचे घर घेवून सरळ रस्त्याने गजानन तळेले यांचे घर घेवून रस्ता ओलांडुन सापधरे यांचे किराणा दुकान घेवून तहसिल रोडने प्रमोद भारंबे यांच्या घरापर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- भारंबे यांच्या घराच्या बाजुच्या रस्त्याने सरळ राजु सुरेगे यांचे घर घेवून लक्ष्मण यांचे घर घेवून तुळसिराम काठोके यांचे घर घेवून दगडी खदानचे बाजुन निकम यांचे घर घेवून सरळ रोडापर्यंत तेथुन फॉरेस्ट ऑफिस समोरील रोडने दक्षिणेकडे विष्णु पाटील यांचे घरासमोरील बाजुने राजु बारी यांच्या घराच्या मागील बाजु पर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- राजु बारी यांचे घराच्या मागील बाजुने गट नं.६८० पासुन गट नं.६७३ धरुन सरळ कोर्टाच्या मागुन गुरांचा दवाखाना धरुन हॉटेल गितांजली पर्यंत.</p>	
१५	एकुण १४७३ अनुसूचित जाती २६८ अनुसूचित जमाती २४		<p>उत्तर बाजु:- तायडे वकील यांचे घर पुर्वेकडे लाल बंगल्यापर्यंत तेथुन आदिवाशी वस्तीगृहाला लागुन सरळ तहसिलकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत (संजु बोरसे न्हावी यांचे दुकानापर्यंत)</p> <p>पुर्व बाजु:- संजु बोरसे यांचे दुकानापासुन दक्षिणेकडे तहसिल कार्यालय घेवून रस्ता ओलांडुन चोपडे यांचे घर घेवून लहासे यांचे घर घेवून रस्ता ओलांडुन वावगे विहिर घेवून तेथुन महाजन यांची चक्की रस्ता ओलांडुन कळंत्री वकील यांचे घर घेवून पु.जे.पाटील यांचे घर घेवून रस्ता ओलांडुन सुजीत पाटील यांचे घर घेवून पोहेकर यांचे घर घेवून नलीनी बावस्कर यांचे घर घेवून भोई यांचे घर घेवून हायवे पर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- भोई यांचे घरापासुन हायवेने सरळ गट नं.६८० पर्यंत</p> <p>पश्चिम बाजु:- गट नं.६८० पासुन सरळ रामु बारी यांचे घर घेवून उत्तरेकडे गावातील भुसावळ रोड धरुन विष्णु पाटील यांचे घर घेवून तायडे वकील यांचे घरापर्यंत.</p>	सर्वसाधारण
१६	एकुण १३५२		<p>उत्तर बाजु:- लक्ष्मण भलभले यांचे घरा पासुन जैन मंदिर घेवून रस्ता ओलांडुन</p>	नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला

		अनुसूचित जाती २२ अनुसूचित जमाती ०६		<p>किशोर सापधरे यांचे घर घेवून शांतीलाल शर्मा यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन रमेश तळेले यांचे घर घेवून रमेश खेवलकर यांचे घर घेवून राजेंद्र तळेले यांचे कॉम्प्लेक्स पर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- तळेले यांचे कॉम्प्लेक्स पासून बोदवळ रोडने ललीत रेडीमेड घेवून आलीझाड यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन बुलढाणा अर्बन बँक घेवून महाजन पेट्रोल पंप पर्यंत</p> <p>दक्षिण बाजु:- महाजन पेट्रोल पंपापासून पश्चिमेकडे संजय धनगर यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन चिचोले यांचे घर,भास्कर महाजन यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन लेवा समाज मंगल कार्यालय घेवून सदाशिव चव्हाण यांचे घरा पर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- सदाशिव चव्हाण यांचे घरा पासून राजहंस इस्टीट्युट घेवून सुंदरलाल जैसवाल यांचे घर घेवून लक्ष्मण भलभले घरा पर्यंत.</p>	
१७		एकुण १२२१ अनुसूचित जाती १३८ अनुसूचित जमाती ००		<p>उत्तर बाजु:- देविदास झांबरे यांचे घरा पासून बारसाफे यांचे घर घेवून नारायण बोरसे यांचे घर घेवून गोविंदा पाटील यांचे घर घेवून दक्षिणे बाजुस राजेंद्र धनगर यांचे घर घेवून अनिरुद्ध झोपे यांचे घराच्या मागील बाजुने रमेश जोगी यांचे घरापर्यंत.</p> <p>पुर्व बाजु:- रमेश जोगी यांचे घर घेवून रमेश कासार यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन हॉटेल दिपाली घेवून साई अँटोपार्ट घेवून हायवे ओलाडुन वंजारी साहेब यांचे घर घेवून मुक्ताई पादुका तेशुन कोमलशेट यांचे जिर्नींग पर्यंत.</p> <p>दक्षिण बाजु:- कोमल शेट यांची जिर्नींगची समोरील बाजुने जिर्नींगची मागील बाजुपर्यंत.</p> <p>पश्चिम बाजु:- कोमलशेट यांचे जिर्नींगच्या मागील बाजु पासून गाड रस्त्याने डीपी हायवे ओलाडुन प्रकाश गाजरे यांचे घर घेवून सोनवणे वायरमन यांचे घर घेवून सुर्यवंशी यांचे घर बावस्कर यांचे घरापासून वावगे बुवा यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन जयश्री थिटे यांचे घर घेवून रस्ता ओलाडुन महाले यांचे घर घेवून बाबुलाल पिंजारी यांचे घर घेवून चिपाडे यांचे घर घेवून रस्ता</p>	सर्वसाधारण
				ओलाडुन साळुके यांचे घर घेवून देविदास झांबरे यांचे घरा पर्यंत.	

ANNEXURE 7-A

No. Palika-3/Election/320/2018.- In exercise of the powers conferred on me by Order No. SEC/1094/164/1994, dated 31st October 1994 of State Election Commissioner, Maharashtra of fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which the said Area of the Muktainagar Nagarpanchayat is to be divided and the Wards reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backwards Class of Citizens and Women (including Women belonging to the Schedule Caste, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be as shown in the Schedule to the draft Order bearing dated 1st March 2018 was published as required by the provision to sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965 for information of the residents of the said Act hereby make following order namely.

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. NP-2/1/Final Ward Formation 2018 outward No. 165/18, dated 22nd March 2018 issued under sub-section (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Townships Act 1965 (Mah. XL of 1965) has fixed for the Muktainagar Nagarpanchayat the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens), as shown below.

1. The number of Councillors to be elected	17
2. The number of seats to be reserved	
(a) for the Scheduled Caste	02
(b) for the Scheduled Tribes	01
(c) for the Backward Class of Citizens	05
3. The total number of seats to be reserved for Women (including the number of seats to be reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens)	09
4. Out of seats at serial number 3, number of seats reserved for Women belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at serial number 2 (a), (b), and (c) respectively, are as under –	04
(a) for the Scheduled Caste	01
(b) for the Scheduled Tribes	00
(c) for the Backward Class of Citizens	03

5. Number of seats reserved, for Women as General Category

05

(number of seats as serial number 3, minus number of seats at serial number 4)

Now therefore, in exercise of the powers conferred on me by order No. Sec./1094/164/1994, dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra, read with sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) I, Kishorraje Nimbalkar, the Collector of Jalgaon District, hereby fix the number and extent of the Ward into which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be as shown in the Scheduled to this Order.

The Order shall take effect for the purpose of the next general elections held immediately following the date of this Order.

Appendix - 3

Ward wise Population, boundary of Wards & Reservation
Muktainagar Nagarpanchayat General Election 2018

Ward No	Name of the Ward No, if any	Total Population of Ward SC * Population ST Population	Seat No	Description of boundary of the Ward (North, East, South, West)	Reservati on Category, SC, ST, BCC, Women in SC,ST,B CC Category
1	2	3	4	5	6
1		Total Population -1382 SC Population -80 ST Population -307	1	<p><u>NORTH SIDE :-</u> From bridge leading to Old Muktai Temple road towards Northside along with Back water , moving towards Northeast side upto Baniyan tree.</p> <p><u>EAST SIDE :-</u> From Baniyan tree to water tank, From water tank to Old Mehtar quarter ,form old mehtar quarter to Prabhakar patil's cowshed, From prabhakar patil's cowshed to Supandu narayan patil's house, From supadu narayan patil's house to lewa madhi, including Hanuman mandir, from Hanuman upto Ashalata papdikar's house, including that upto Balasaheb fadanvis's old house, then crossing the road considering Old Post office, considering Vani wada including house of Naeem khan, from Naeem khan's house to Old video centre , from old video centre to Vasant sadavarte's house, from Vasant sadavarte's house to shekhar sheth's provision shop including Whole shingote wada, from Shingote wada to whole Karnataki wada, from karnataki wada to Cinema talkies, From cinema talkies to Vikas society , crossing the road upto Raj dairy , from Raj dairty upto kabrasthan majjid including Bajar road.</p> <p><u>SOUTH SIDE :-</u>From Bajar road to Westside Diwanshah Darga, from diwanshah darga to Bajar area Hanuman mandir , from Hanuman mandir upto Dilip vanjari's provision shop.</p> <p><u>WEST SIDE :-</u>Dilip vanjari's provision shop to Atmaram dhangar's house, from Atmaram dhangar's house to Mobile tower beside Sopan mali's farm, From Mobile tower going straight by Old Muktai road upto bridge .</p>	BCC Person

2		<p>Total Population- 1536 SC Population- 06 ST Population- 12</p>	2	<p><u>NORTH SIDE :-</u> From Baniyan tree straightway towards Eastside along with river Purna upto majjid , from Majjid to old Baudh wada , from old Baudh wada along with river towards East upto Ramesh khevalkar's farm.</p> <p><u>EAST SIDE :-</u> From Ramesh Khevalkar's farm coming to the West direction behind Bhavani temple upto old Maratha wada.</p> <p><u>SOUTH SIDE :-</u> The road leading to Shahagadi towards Southside upto Saraya's Aad to Jagan koli's provision shop, from jagan koli's shop to Bashir mohammad shafi's house, form Bashir mohammad shafi's house to Kajipura akhada, From kajipura akhada Straight down to S.M.javid's house, form S.M.javid's house upto whole Shimpi wada, From shimpi wada considering Chalis mohalla majjid, and Najmal tailor upto Rashid rasul's house, from Rashid rasul's house crossing the road upto Supadu hamal's house, From supadu hamal's house considering Devi kadu kasar's house, From devi kadu kasar's house upto Vikas jagannath vanjari's house.</p> <p><u>WEST SIDE :-</u> FromVikas vanjari's house to Aksa water plant, crossing the road upto backside of Hanuman temple and front side Post office straight by Madhi road considering right side of the road including Hanuman mandir backside upto Govinda patil's house form govinda patil's house to Prabhakar patil's cowshed straight to Northside upto Baniyan tree.</p>	General Women
3		<p>Total Population- 1513 SC Population- 159 ST Population- 00</p>	3	<p><u>NORTH SIDE :-</u> Gandhi chowk corner starting from Jayvantabai mahajan's house upto Pandhari vanjari's house, from pandhari vanjari's house straight along with road upto Bashir abbas house, including that going upside by the road of Vanjari vada upto Ibrahim sheikh Canteenwala, considering Vasantabai daive's house , Sayyed mirjahan's house upto Atik member's house, including Sayyed nijam's house towards North Dalmir kha's upto Bashir bagwan's house.</p> <p><u>EAST SIDE :-</u> From Bashir bagwan's house crossing the road upto Namdev ghule's house, towards southside upto Rafik wireman's house, from rafik wireman's house upto Shabbir driver's house.</p> <p><u>SOUTH SIDE :-</u> From Shabbir driver's house to considering Yusuf ibrahim's house towards North side considering hill base area upto Raju dhamdhare's house, from Raju dhamdhare's house towards Westside upto Salim khan's house including that straight towards East side upto Mangesh marathe's house, from Mangesh marathe's house upto Shankar nhavi's house, from Shankar nhavi's house to Yogesh kale's house upto Jogi wada road, from Jogi wada road including Subhash Bombe's house and Girls urdu high school and Sayabai Mali's house upto Kundan bodade's house.</p> <p><u>WEST SIDE :-</u> From Kundan bodade's house including Madhu chavhan's provision and considering Raju mali's house crossing the road Raju mistri's house including old Bhaji market and Amin bagwan's pan shop straight upto Vasant dhamdhare's house, from vasant dhamdhare's house upto Jayavantabai's house in Gandhi chowk.</p>	General (Women)
4		<p>Total Population- 1557 SC Population-</p>	4	<p><u>NORTH SIDE :-</u> from the front of Jagan koli's provision shop considering right side saraya aad including Maratha wada and Bhavani mandir, from Bhavani mandir to the side of back water upto Khevalkar's farm.</p> <p><u>EAST SIDE :-</u>including Khevalkar's farm gat no.714 to Idgah's</p>	General Women

		36 ST Population- 41		backside upto Filter plant . <u>SOUTH SIDE :-</u> From Filter plant to MSEB compound including Substation, From substation to Northside Sanju koli's house upto Amin khan's house. <u>WEST SIDE :-</u> From amin khan's house Considering upside Moyiuddin khatik's house including Isahak khan's house , From Aslam khan's house to Muktar chakkiwala considering Kamar daud's house and Baldar khan's provision shop ,including Dastagir khan basher khan's house upto Akbar bagban's house, From Akbar bagban's house upto Jagan koli's house.	
5		Total Population- 1302 SC Population- 105 ST Population- 31	5	<u>NORTH SIDE :-</u> from the front of Jagan koli's provision shop considering right side saraya aad including Maratha wada and Bhavani mandir, from Bhavani mandir to the side of back water upto Khevalkar's farm. <u>EAST SIDE :-</u> including Khevalkar's farm gat no.714 to Idgah's backside upto Filter plant . <u>SOUTH SIDE :-</u> From Filter plant to MSEB compound including Substation, From substation to Northside Sanju koli's house upto Amin khan's house. <u>WEST SIDE :-</u> From amin khan's house Considering upside Moyiuddin khatik's house including Isahak khan's house , From Aslam khan's house to Muktar chakkiwala considering Kamar daud's house and Baldar khan's provision shop ,including Dastagir khan basher khan's house upto Akbar bagban's house, From Akbar bagban's house upto Jagan koli's house.	General Women
6		Total Population- 1357 SC Population- 313 ST Population- 160	6	<u>NORTH SIDE :-</u> From Astha nagar considering open plot straight upto old jinning , considering front sided math moving along with kachha road towards Northeast side upto Baburav koli's house, from baburav koli's house upto corner of Sopan mali's farm, from Sopan mali's farm leading towards south direction upto Davale's house, including that from Northeast side upto Marathi school wall compound. <u>EAST SIDE :-</u> Considering East side of Marathi school wall compound upto Raju cycle mart, including that backside of J.E.School compound upto Vijay wagh's house, including that towards south upto Dhanraj more's house, from Dhanraj more's house including Pagare appa's house crossing the road upto Maske wireman's house, including that upto Kochure Gramsevika's house. <u>SOUTH SIDE :-</u> From Kochure gramsevika's house upto Sanjay wagh's house including that upto Tayade lawyer's house ,from Tayade lawyer's house including Bhakare's house upto Madhukar kathoke's house, from Madhukar kathoke's house towards Westside upto Godavari mangal karyalay, including that upto Hotel Mahendra upto Bhusawal road <u>WEST SIDE :-</u> From Hotel Mahendra towards East side along with Pachmori Nala upto Ashok sapkale's constable house,from Ashok sapkale's house towards East side upto Ashtha nagari gate, from Astha nagari gate along with Nala upto Astha nagar open plot.	SC Person
7		Total Population-	7	<u>NORTH SIDE :-</u> From Bandu bhoi's house upto Eastside of Pandurang dhobi's house , from Pandurang dhobi's house upto Shridhar sonawane's house, From Shridhar sonawane's house	ST Person

		1292 SC Population- 243 ST • Population- 366		<p>upto Crossing the road upto Mukesh vankhede's house, Crossing the road of 9.2 upto Front side house of Pagare appa, From house of Pagare appa upto Bansode's house, From bansode's house upto S.T.Depo wall compound including upto Rohil Ganesh's house.</p> <p>EAST SIDE :- From Rohil ganesh's house upto Dhanraj sabdare's stall.</p> <p>SOUTH SIDE :- From Dhanraj sabdare's stall upto S.T.Depo including ICICI bank, crossing the road including godown From ICICI bank Crossing the road upto Ramesh kapale's house.</p> <p>WEST SIDE :- From Ramesh kapale's house upto Ramesh marathe's house including Nana dongare's house, From Nana dongare's house upto Bandu bhoi's house.</p>	
8		Total Population- 1496 SC Population- 580 ST Population- 30	8	<p>NORTH SIDE :- From J.E.School wall compound backside and from front side of Raju cycle mart upto J.E.School gate, from J.E.School gate upto Gasu varade ITI, From Gasu varade ITI towards Eastside upto Anganwadi including that upto Ismail Batali's house, including that crossing the road upto Gama patel's house.</p> <p>EAST SIDE :- From Gama nashir patel's house towards South side upto Nisar patel's house including that upto Dharun harun member's house, from Dharun harun member's house upto Taher mistri's house, from Taher mistri's house upto crossing the road in front of Izaz janab's house upto Babu sasane's house, from Babu sasane's house front side upto Jaypal bodade's house including that upto Taher babu's house from Taher babu's house including Bashir ramjan's house crossing the road upto Gani conductor's house including that izaz janab's house, From izaz janab's house to crossing the road upto babu sasane's house, from babu sasane's house to by going straight to Jaypal bodade's house, from Jaypal bodade's house upto Dr. Babasaheb Ambedkar library.</p> <p>SOUTH SIDE :- From Dr. Babasaheb Ambedkar library to considering Southside west direction upto Ganpat bodade's guruji's house, From ganpat bodade's house to Madhukar bhalerav's house, from Madhukar bhalerav's house to Barad's foot upto Hasrat more's house</p> <p>WEST SIDE :- From Hasrat more's house upto Kusumbai medhe's house, from Kusumbai medhe's house to Panchashil Tailor's house, from Panchashil tailor's house to Padmabai gadhe's house, from Padmabai gadhe's house upto Vijay wagh's house, from vijay wagh's house upto J.E.School Compound.</p>	SC Women

9		<p>Total Population- 1560</p> <p>SC Population- 236</p> <p>ST Population- 06</p>	9	<p><u>NORTH SIDE :-</u> From Mohammad nur bhagwan's house upto Isa khatik's house, crossing the road upto Ukhardu mehbub's house ,Eastside of Mushir manyar's house upto Salim alam's house, from salim alam house upto Southside Dr.Motin's house, From dr.motin's house upto towards Eastside of Baliram ingale's house, from Baliram ingale's house upto Ananda gosavi's home, from Ananda gosavi's home upto crossing the road Mirabai nhavis house, from Mirabai nhavi's house upto Sambhodi nagar board.</p> <p><u>EAST SIDE :-</u> From Sambhodi nagar board to Sitaram savale's home, from Sitaram savale's home upto juni chavadi including Shri Hotel, From shri Hotel upto Pravartan chowk.</p> <p><u>SOUTH SIDE :-</u> From Pravartan chowk to Khairnar complex ,from khairnar complex to Kawadamal nainani's house, from Kawadamal nainani's house upto Deshi licker shop.</p> <p><u>WEST SIDE :-</u> From Deshi licker shop upto Northside Chitre's house, From Chitre's house to Arman hasan's house, From Arman hasan's house to Mohammad nur bhagwan's house.</p>	BCC Women
10		<p>Total Population- 1367</p> <p>SC Population- 13</p> <p>ST Population- 00</p>	10	<p><u>NORTH SIDE :-</u> From Ghama patel house frontside MSEB compound upto Abdulla ilahi's house .</p> <p><u>EAST SIDE :-</u> From Abdulla ilahi's house to Hasan pinjari's house, From Hasan pinjari's house to Samad machhiwale's house crossing the road Urdu high school wall compound side upto Jama majjid , from jama majjid Westside Electric D.P pole towards house of ahmad chotu's house , from ahmad chotu's house towards Sabdar conductor house, From sabdar conductor house upto Kalim gambhir patel's house, from Kalim gambhir patel house upto Masum shah's house, From Masum shah's house by crossing the highway road by the leftside of burhanpur highway upto sambhodi nagar board.</p> <p><u>SOUTH SIDE :-</u> From sambhodi nagar board to Westside Savale's house, from savale's house crossing the road upto Azad's empty plot. Form azad's plot to Balu jaykare's house, from Balu jaykare's house upto Salim alam's house</p> <p><u>WEST SIDE :-</u> From Salim alam's home crossing the road including Manyar Majjit, From manyar majjit upto Vachanalay upto crossing the road Chandani kanish kha's house, from chandani kanish kha's house upto Hafij kha bismilla kha's house, from Hafij kha bismilla kha's house upto Ghama patil's house.</p>	General Person

11	Total Population- 1445 SC Population- 118 ST Population- 11	11	<p>NORTH SIDE :- by the left side of MSEB substation from the front side of Filter plant towards Northeast side including buffalo shed and straight upto back water, form back water to Eastside Creamation ground on burhanpur highway road.</p> <p>EAST SIDE :- From Hindu cremation ground upto Brick Furnance , including Aksa Hotel, from Aksa hotel to rahman ulla house. From rahman ulla's house straight up to Gautam bodade's house.</p> <p>SOUTH SIDE :- From Gautam bodade's house to Salim transportwala's house, from Salim transportwala's house upside to Bismilla driver's house.</p> <p>WEST SIDE :- From Bismilla driver's home upto Sharif mechanical's home, from Sharif mechanical's home upto Afroj pinjari's home, from Afroj pinjari's home upto Musa thekedar's home, crossing the road Majjit daud vyapari's home ,from Majjit vyapari's home upto ajij patel's home from Ajij patel home upto MSEB Compound.</p>	General Person
12	Total Population- 1296- SC Population- 99 ST Population- 108	12	<p>NORTH SIDE :- From Shantai video upto Balu shrikhande's houde, including S.M.college ,burhanpur road upto Prabhakar hivarkar's house, from Prabhakar hivarkar's house upto Muslim kabrasthan, from Muslim kabrasthan upto Hindu cremation ground, burhanpur road frontside.</p> <p>EAST SIDE :- From Hindu cremation ground front sided upto gat no240,371,383</p> <p>SOUTH SIDE :- From gat no240,371,383 upto Sudhir jhambare's farm, straight to the point Ganesh halade's house, from Ganesh halade's house crossing the road straight to Sachin patil's house, including that crossing the road upto Vade sirs house, from vade sir's house to kapale's house, from kapale's house to Sanjay dhondu patil's house, From sanjay dhondu patil's house upto Alankar emporium Bodvad road.</p> <p>WEST SIDE :- From Alankar emporium upto Ambika jewellers, From Ambika jewellers upto Gavande complex, From Gavande complex upto Yogesh kakde's stall, crossing the road upto Shantai video.</p>	BCC Person
13	Total Population- 1296 SC Population- 99 ST Population- 108	13	<p>NORTH SIDE :- From Alankar emporium to Rambhau kumbhar's house upto Eastside of Sanjay sapdhare's house, From Sanjay sapdhare's house upto Hanuman Temple, From Hanuman temple upto P.D.Deshmukh's house, From P.D.Deshmukh's house upto Dilip dube's house, From Dilip dube's upto Dupate painter's house, From Dupate painter upto gat no.383</p> <p>EAST SIDE :- From Gat no.512,513 upto Eastside front of Raksha petrol pump at gat no.542,543</p> <p>SOUTH SIDE :- From gat no.542,543 upto including Eastside of Muktai Temple road .</p> <p>WEST SIDE :- the road leading to Navin Muktai Temple road considering the right side of bodwad road straight upto alankar emporium</p>	BCC Women
14	Total Population- 1390 SC	14	<p>NORTH SIDE :- From Hotel Gitanjali by bhusawal road including Gajanan mahajaj mandir upto Dr.vaykole's Hospital, From Dr.vaykole's hospital upto Balu rane's house, From Balu rane's house by crossing the road upto Dr.Marathe's hospital, From Dr.Marathe's hospital upto Chatrapati Shivaji Garden, from</p>	Genral Women

८		Population- 76 ST Population- 39	<p>Chatrapati shivaji garden upto Parivartan chowk</p> <p>EAST SIDE :- From Parivartan chowk upto IDBI bank by going to Bodwad road upto Khevalkar's empty plot. from Khevalkar's empty plot from there towards Westside including Professor More's house, by the road of pratima nagar Teli samaj mangal karyalay side crossing the road including Arun Talele house, straight by the road upto Gajanan talele's house, from Gajanan talele's house crossing the road upto Sapdhare's provision, from sapdhare's provision going by the tahsil road upto Pramod bharambe's house.</p> <p>SOUTH SIDE :- From pramod bharambe's house by the side road including the Raju surange's house and Tulshiram kathoke's house, from Tulshiram kathoke's house to by going the side of Dagadi khadan to Nikam's house straight upto the road, from nikam's house including that straight by the road from the Front side of Forest office road towards Southside considering Front side of Vishnu patil's house, and by the backside of Raju bari's house upto gat no.680</p> <p>WEST SIDE :- by the backside of Raju bari's house upto gat no.680 from gat no.680 upto gat no.673, considering that straight upto court including Veternary hospital upto Hotel Gitanjali.</p>	
15		Total Population- 1473 SC Population- 268 ST Population- 24	<p>15</p> <p>NORTH SIDE :- From Tayade lawyer's house to eastside upto red bungalow. from red bungalow considering the Adiwasi hostel by the road leading towards Tahsil office, upto Sanju borse's Barber Shop.</p> <p>EAST SIDE :- From Sanju borse's barber shop towards Southside including Tahsil office crossing the road upto Chopde's house, from chopde's house to Lahase's house, from Lahase's house crossing the road upto the Vavage well, from vavage well upto mahajan flour mill, form mahajan flour mill crossing the road upto Kalantri lawyer's house, From kalantri lawyer house to crossing the road upto P.j.patil's house, form p.j.patil's house to crossing the road upto sujit patil and Pohekar's house, From pohekar's house to Nalini Baviskar's house, from Nalini baviskar's house to Bhoi's house. Upto highway.</p> <p>SOUTH SIDE :- From bhoi's house to by going straight to the highway upto at gat no.680</p> <p>WEST SIDE :- From Gat no.680 upto Ramu bari's house including that towards Northside considering Bhusawal road upto Vishnu patil's house, from Vishnu patil's house upto Tayde lawyer's house.</p>	General Person
16		Total Population- 1352 SC Population- 22 ST Population- 06	<p>16</p> <p>NORTH SIDE :- From Laxman bhalbhale's house to Jain temple by crossing the road upto Sapdhare's house, From sapdhare's house to Shantilal sharma's house by crossing the road upto Ramesh talele's house, from ramesh talele's house to Ramesh khevalkar's house, From ramesh khevalkar's house upto Rajendra talele's complex.</p> <p>EAST SIDE :- From Talele's complex by going Bodwad road to Readymade upto Aalijhad's house, from Aalijhad's house to crossing the road upto Buldhana urban bank including upto mahajan petrol pump</p> <p>SOUTH SIDE :- From Mahajan petrol pump to Westside Sanjay dhangar's house, from sanjay dhangar's house to crossing the road upto chichole's house, form chinchole's house to Bhaskar mahajan's house, from mahajan's house crossing the road upto</p>	BCC Women

				lewa samaj mangal karyalay . from karyalay upto sadashiv chavhan's house. WEST SIDE :- From Sadashiv chavhan's house to Rajhans institute, from rajhans institute to Sundarlal jaiswal's house, including Laxman bhalbhale's house	
17		Total Population- 1221 SC Population- 138 ST Population- 00	17	NORTH SIDE :- From Devidas jhambare's house to Barsafe's house, from barsafe's house to Narayan borse's house, from narayan borse's house to Govinda patil's house, from govinda patil's house Southside Rajendra dhangar's house, from rajandra dhangar's house to Anirudha jhope's house upto backside of Ramesh jogi's house EAST SIDE :- From Ramesh jogi's house to Ramesh kasar's house, form ramesh kasar's house crossing the road upto Hotel Dipali including Sai autoparts crossing the highway upto Vanjari saheb's house, From vanjari saheb's house to Muktai paduka, From muktai paduka upto Komalsheth jinning . SOUTH SIDE :- From Komalsheth jinning to front side upto jinning backside. WEST SIDE :- From komalsheth jinning backside to by crossing old dp highway road upto Prakash gajare's house, from prakash gajare's house to Sonawane wireman's house, form sonawane wireman's house to Suryawanshi's house, from suryawanshi's house to Vavage buva's house, from vavage buvas house crossing the road upto Jayashir thite's house crossing the road upto mahale's house, from mahale's house to babulal pinjari's house, from pinjari's house to chipade's house, from chipade's house to crossing the road upto Salunke's house, from salunke's house to devidas jhambare's house.	General Person

Jalgaon, 26th March 2018

(Kishorraje Nimbalkar)

Collector Jalgaon.